



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-ब

वर्ष ९, अंक १५६(७)]

गुरुवार, नोवेंबर २३, २०२३/अग्रहायण २, शके १९४५

[पृष्ठ २, किंमत: रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४३५

### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले  
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

### FINANCE DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,  
Mumbai 400 032, dated 23rd November 2023.

### NOTIFICATION

#### Notification No. 17/2023—State Tax (Rate)

MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX ACT, 2017.

No. GST-1023 /C.R. 62(5)/Taxation 1.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 9 and sub-section (5) of section 15 of the Maharashtra Goods and Services Tax Act, 2017 (Mah. XLIII of 2017), the Government of Maharashtra, on the recommendations of the Council, hereby makes the following further amendments in the Government notification of Finance Department, No. MGST-1017/C.R.104/ Taxation-1[Notification No.1/2017-State Tax (Rate)], dated the 29th June, 2017, published in the *Maharashtra Government Gazette*, Part IV-B, Extraordinary No.183, dated the 29th June, 2017, namely :—

In the said notification,—

(A) in Schedule I – 2.5%,—

(i) after S. No. 92 and the entries relating thereto, the following S. No. and entries shall be inserted, namely :—

(1)	(2)	(3)
“92A.	1703	Molasses”;

(ii) after S. No. 96 and the entries relating thereto, the following S. No. and entries shall be inserted, namely :—

(1)	(2)	(3)
“96A.	1901	Food preparation of millet flour, in powder form, containing at least 70% millets by weight, pre-packaged and labelled”;

(B) in Schedule III – 9%,

(i) against S. No. 13, in column (3), for the words and figures “of heading 1905”, the words and figures “of heading 1905; food preparation of millet flour, in powder form, containing at least 70% millets by weight, pre-packaged and labelled ” shall be substituted;

(ii) after S. No. 25 and the entries relating thereto, the following S. No. and entries shall be inserted, namely: -

(1)	(2)	(3)
“25A.	2207 10 12	Spirits for industrial use”;

(C) in Schedule IV – 14%, S. No. 1 and the entries relating thereto shall be omitted.

2. This notification shall come into force with effect from the 20th day of October, 2023.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANDAR KELKAR,  
Deputy Secretary to Government.

*Note.— The principal Notification No. MGST-1017/C.R.104/ Taxation-1 [Notification No. 1/2017-State Tax (Rate)], dated the 29th June 2017, was published in the *Maharashtra Government Gazette*, Part IV-B, Extra-ordinary No. 183, dated the 29th June 2017 and was last amended vide Notification No. GST-1023/C.R.57/Taxation 1 [Notification No. 11/2023—State Tax (Rate)], dated 25th October 2023, published in the *Maharashtra Government Gazette*, Part IV-B, Extra-ordinary No.406, dated 25th October 2023 ].*